

दिनांक १ जानेवारी २०१६ पूर्वीच्या  
निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात / कुटुंब  
निवृत्तिवेतनात ७ व्या वेतन आयोगानुसार  
सुधारणा करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**

**वित्त विभाग**

**शासन निर्णय क्रमांक : सेनिवे-२०१९/प्र.क्र.५८/सेवा-४**

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : २४ जानेवारी २०१९.

**संदर्भ :** १) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : न्यायाप्र-२०१५/एसएलपी/प्र.क्र.५/सेवा-४,  
दि.२७.१२.२०१८.

२) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : निवेसु-२०१८/प्र.क्र.१३०/सेवा-४, दि.०१.०१.२०१९.

३) शासन शुध्दीपत्रक, वित्त विभाग क्रमांक : निवेसु-२०१८/प्र.क्र.१३०/सेवा-४, दि.०४.०१.२०१९.

**शासन निर्णय :**

केंद्र शासनाने सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीच्या आधारे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनामध्ये सुधारणा करण्यासाठी श्री.के.पी.बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने संदर्भाधीन दि.१.१.२०१९ चा शासन निर्णय व दि.४.१.२०१९ च्या शासन शुध्दीपत्रकान्वये निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनामध्ये / कुटुंब निवृत्तिवेतनामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दि.१.१.२०१६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात / कुटुंब निवृत्तिवेतनात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

२. या आदेशामध्ये ---

(अ) “विद्यमान निवृत्तिवेतनधारक” म्हणजे दिनांक ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत सेवानिवृत्त झालेला व दिनांक १ जानेवारी २०१६ रोजी निवृत्तिवेतन घेत असलेला / घेण्यास पात्र असलेला निवृत्तिवेतनधारक.

(ब) “विद्यमान कुटुंब निवृत्तिवेतनधारक” म्हणजे दिनांक १ जानेवारी २०१६ रोजी कुटुंब निवृत्तिवेतन घेत असलेला / घेण्यास पात्र असलेला कुटुंब निवृत्तिवेतनधारक.

(क) “विद्यमान मूळ निवृत्तिवेतन” म्हणजे दिनांक ३१ डिसेंबर, २०१५ रोजी देय असलेले व त्यात निवृत्तिवेतनाचा अंशराशीकृत भाग असल्यास तो धरून मूळ निवृत्तिवेतन. यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील किंवा शासकीय कर्मचाऱ्यास त्याच्या निवृत्तिवेतनाच्यावेळी लागू असलेल्या इतर कोणत्याही निवृत्तिवेतन नियमातील निवृत्तिवेतनाच्या सर्व प्रकारांचा (जखम / इजा निवृत्तिवेतन वगळून) समावेश होतो.

(ख) “महागाई वाढ” म्हणजे निवृत्तिवेतनाधारकांना सातव्या वेतन आयोगात दिनांक १ जानेवारी २०१६ पासून देय असलेली खाली नमूद केलेल्या कालावधीसाठी अनुज्ञेय असलेली वाढ -

अ.क्र.	कालावधी	महागाई वाढीचा दर
१	१ जानेवारी २०१६ पासून	०%
२	१ जुलै २०१६ पासून	२%

३	१ जानेवारी २०१७ पासून	४%
४	१ जुलै २०१७ पासून	५%
५	१ जानेवारी २०१८ पासून	७%
६	१ जुलै २०१८ पासून	९%

३. सातव्या केंद्रीय वेतन आयोगाने दि.१.१.२०१६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांच्या संदर्भात केलेल्या शिफारशीप्रमाणे राज्यातील निवृत्तिवेतनधारकांच्या विद्यमान मूळ निवृत्तिवेतनास (यामध्ये महागाई वाढीचा समावेश नसेल) २.५७ ने गुणुन अनुज्ञेय होणारे सुधारीत निवृत्तिवेतन देण्याचा निर्णय संदर्भाधीन शासन निर्णय व शासन शुध्दीपत्रकान्वये घेण्यात आला आहे. त्यानुसार दि.१.१.२०१६ पूर्वीच्या सेवानिवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांचे निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन निश्चित करण्यात यावे. सदर रक्कम अपूर्णाकात येत असल्यास त्यास पुढील रुपयामध्ये पूर्णांकित करण्यात येईल. सुधारीत निवृत्तिवेतन निश्चितीकरणाची सोपी परिगणना लक्षात घेता याकरिता शिघ्रगणकाची आवश्यकता वाटत नाही. तथापि, असे करताना एखाद्या निवृत्तिवेतनधारकांचे / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांचे निवृत्तिवेतन रु.७५००/- पेक्षा कमी निश्चित होत असल्यास ते किमान रु.७५००/- इतके निश्चित करण्यात येईल.

४. विद्यमान निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना यथास्थिती, महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, मुंबई किंवा महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, नागपूर यांच्या प्राधिकारपत्राशिवाय, एकत्रित दराने निवृत्तिवेतनाचे प्रदान करण्यासाठी, सर्व निवृत्तिवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजे यथास्थिती, अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई / कोषागार अधिकारी यांना याद्वारे प्राधिकृत करण्यात येत आहे.

५. ज्या प्रकरणी निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक दिनांक १ जानेवारी २०१६ रोजी हयात असेल व त्यानंतर मृत्यू पावला असेल अशा प्रकरणी त्याचे कायदेशीर वारसदार दिनांक १ जानेवारी २०१६ पासून निवृत्तिवेतनधारकाच्या / कुटुंब निवृत्तिवेतनधारकाच्या मृत्यूच्या दिनांकापर्यंतची हयातकालीन थकबाकी मिळण्यास पात्र ठरेल / ठरतील. यासाठी कायदेशीर वारसदारांनी यथास्थिती, निवृत्तिवेतन संवितरण / मंजूर प्राधिकाऱ्याकडे म्हणजे अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई / कोषागार अधिकारी / विभाग / कार्यालय प्रमुखाकडे अर्ज करावा. हयातकालीन थकबाकीची रक्कम अनुज्ञेय असल्यास त्यातून प्रलंबित वसुलीच्या रकमा असल्यास त्या समायोजित करुन एकाच हप्त्यात त्यांच्या कायदेशीर वारसास रोखीने अदा करण्यात यावी. त्याचप्रमाणे थकबाकीचे एक किंवा अधिक हप्ते रोखीने अदा केल्यानंतर मृत्यु पावलेल्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकाच्या बाबतीत उर्वरीत थकबाकीची रक्कम अनुज्ञेय असल्यास त्यातून प्रलंबित वसुलीच्या रकमा समायोजित करुन एकाच हप्त्यात कायदेशीर वारसास रोखीने अदा करण्यात यावी.

६. निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात दिनांक १.१.२०१६ पासून सुधारणा करण्यात यावी. मात्र सुधारीत वेतन संरचनेत निवृत्तिवेतनाचा प्रत्यक्ष लाभ दिनांक १.१.२०१९ पासून अदा करण्यात यावा. दिनांक १.१.२०१६ ते दिनांक ३१.१२.२०१८ या कालावधीतील देय होणाऱ्या थकबाकीची रक्कम पुढील पाच वर्षात समान हप्त्यात रोखीने अदा करण्यात यावी. सन २०१९ मध्ये अदा करावयाचा पहिला हप्ता माहे जून २०१९ च्या मासिक निवृत्तिवेतनासोबत प्रदान करण्यात यावा.

तसेच उर्वरीत हप्ते प्रतिवर्षी माहे जूनच्या मासिक निवृत्तिवेतनासोबत अदा करावेत. नियमानुसार आयकर कपातीची कार्यवाही निवृत्तिवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी / कोषागार अधिकारी यांनी करावी.

७. शासन असाही आदेश देत आहे की, ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये आणि कृषि विद्यापीठे यामधील निवृत्तिवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारांसह लागू राहतील.

८. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच) च्या कलम २४८ च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की, वरील निर्णय जिल्हा परिषदाचे निवृत्तिवेतनधारक यांनाही लागू राहील.

९. सदर शासन निर्णयातील तरतुदी अखिल भारतीय सेवेतील निवृत्तिवेतनधारक / राजकीय निवृत्तिवेतनधारक / स्वातंत्र्य सैनिक निवृत्तिवेतनधारक / शौर्यपदकभक्ता निवृत्तिवेतनधारक / जखम अथवा इजा निवृत्तिवेतनधारक तसेच सार्वजनिक उपक्रम / स्वायत्त संस्था / स्थानिक संस्था यामध्ये समावेशन होऊन निवृत्तिवेतनाच्या १/३ ठोक रकमेचे पुनर्स्थापन करण्यासाठी पात्र ठरलेले राज्य शासकीय कर्मचारी यांना लागू होणार नाहीत.

१०. यासंबंधीचा खर्च वरील परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्तिवेतनधारकांची निवृत्तिवेतने ज्या अर्थसंकल्पीय शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या त्या शीर्षातर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. तथापि, आवश्यक असल्यास संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी वरील सुधारीत निवृत्तिवेतनासंबंधीचे खर्च भागविण्यासाठी विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात पूरक मागणी सादर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.

११. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०१९०१२४१९०३००३५०५ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

१२. सदर शासन निर्णयाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(इंद्रजित गोरे)  
शासनाचे उप सचिव.

प्रति,

- १) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई.
- २) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर.
- ३) महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई.

- ४) महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर.
- ५) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
- ६) अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई.
- ७) संचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) मुख्य लेखा परीक्षा, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई.
- ९) उपमुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/ अमरावती.
- १०) वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे / नागपूर / औरंगाबाद / नाशिक.
- ११) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- १२) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
- १३) मा.विरोधी पक्ष नेता, विधानसभा / विधानपरिषद.
- १४) सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई.
- १५) राज्यपालांचे सचिव.
- १६) मुख्यमंत्र्यांचे सचिव.
- १७) सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव.
- १८) \*प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ न्याय शाखा), मुंबई.
- १९) \*प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
- २०) \*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- २१) \*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- २२) \*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
- २३) \*प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई / नागपूर / औरंगाबाद.
- २४) मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.
- २५) आयुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व).
- २६) सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, १ ला मजला, मंत्रालयासमोर, मुंबई ४०० ०३२.
- २७) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- २८) सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, गृहनिर्माण भवन (म्हाडा बिल्डींग), पोट माळा, वांद्रे, मुंबई - ४०० ०५१.
- २९) ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ग्रंथालय, सहावा मजला, विधान भवन, मुंबई - ४०० ०३२.
- ३०) कार्याध्यक्ष, महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन, १४४९, सदाशिव पेठ, संकल्प खजिना महाल बोळ, एस.पी.कॉलेजसमोर, पुणे ४११ ०३०.
- ३१) अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट पेंशनर्स असोसिएशन, बेळगांव.
- ३२) मंत्रालयातील सर्व विभाग.
- ३३) सर्व विभागीय आयुक्त.
- ३४) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
- ३५) सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष.
- ३६) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी.
- ३७) शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ३८) तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ३९) सर्व जिल्ह्यांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण).
- ४०) संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई.
- ४१) सर्व विभागीय शिक्षण उप संचालक.
- ४२) सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक.

- ४३) कुल सचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठे, राहुरी, जिल्हा अहमदनगर.
- ४४) कुल सचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.
- ४५) कुल सचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला.
- ४६) कुल सचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी.
- ४७) कुल सचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेर, जिल्हा रायगड.
- ४८) कुल सचिव, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.
- ४९) बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई - ४०० ००१.
- ५०) भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ.बॅरक नं.१, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरीमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२०.
- ५१) भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई - ४०० ००४.
- ५२) भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई - ४०० ०१३.
- ५३) इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई - ४०० ०२५.
- ५४) नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१.
- ५५) शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई - ४०० ०२८.
- ५६) ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५७) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५८) उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५९) कृषि व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६०) वित्त विभागातील सर्व कार्यासने.
- ६१) निवड नस्ती.
- \* पत्राद्वारे.

**Revision of pension / family pension of pre 1<sup>st</sup>  
January 2016 Pensioners / Family Pensioners as  
per 7<sup>th</sup> Pay Commission.**

**GOVERNMENT OF MAHARASHTRA**

**Finance Department**

**Government Resolution No. : PEN-2019/C.R. 58/SER -4**

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Marg,  
Mantralaya, Mumbai- 400032.

Date : 24 January 2019.

- Reference :**
- 1) Government Resolution, Finance Department No. COC-2015/SLP/C.R.5/SER-4, dated 27/12/2018.
  - 2) Government Resolution, Finance Department No. PEN -2018/C.R.130/SER -4, dated 01/01/2019.
  - 3) Government Corrigendum, Finance Department No. PEN -2018/C.R.130/SER -4, dated 04/01/2019.

**Government Resolution:**

In view of the recommendations of the Seventh Pay Commission of Central Government, the State Government had set up the State Pay Revision Committee 2017 under the Chairmanship of Shri.K.P.Bakshi. As per the recommendations of the Committee, State Government vide Government Resolution dated 01.01.2019 and Corrigendum dated 04.01.2019 mentioned above at Serial No.2 and 3 respectively has taken decision to revise pension / family pension. Accordingly, the pension / family pension of pensioner who retired before 1<sup>st</sup> January 2016 is revised as follows:

2. In these orders

- a) “Existing Pensioner” means the Pensioner retired upto 31<sup>st</sup> December 2015, who was drawing / entitled to draw pension on 1<sup>st</sup> January 2016.
- b) “Existing Family Pensioner” means Family Pensioner drawing / entitled to draw family pension on 1<sup>st</sup> January 2016.
- c) “Existing Basic Pension” means the basic pension inclusive of commuted portion, if any, due on 31<sup>st</sup> December 2015. It covers all classes of pensions (except wound / injury pension) under Maharashtra Civil Services (Pension) Rules, 1982 or under any other pension rules under which the Government Servant was governed at the time of retirement.

- d) “Dearness Relief” means the relief applicable to the pensioner / family pensioner in the Seventh Pay Commission from 1<sup>st</sup> January 2016 for the following period.

<b>Sr. No.</b>	<b>Period</b>	<b>Existing Dearness Relief</b>
1	From 1 <sup>st</sup> January 2016	0%
2	From 1 <sup>st</sup> July 2016	2%
3	From 1 <sup>st</sup> January 2017	4%
4	From 1 <sup>st</sup> July 2017	5%
5	From 1 <sup>st</sup> January 2018	7%
6	From 1 <sup>st</sup> July 2018	9%

3. As regards to the state government pensioner who retired before 1<sup>st</sup> January 2016 the state government has decided by the above referred Government Resolution and Corrigendum that the existing basic pension (exclusive of Dearness Relief) is to be multiplied by 2.57, which will be the revised basic pension / family pension on the lines of recommendation made by Central Seventh Pay Commission. Accordingly the pension / family pension of the pensioners / family pensioners drawing pension before 1.1.2016 should be fixed. If the amount of pension so fixed, is in fraction, it should be rounded off to the next rupee. As the revision is based on a simple formula a Ready Reckoner for the same is not necessary. However, if the revised basic pension is below Rs.7500/-, it will be fixed at minimum Rs.7500/-.

4. All Pension Disbursing Authorities (i.e. Pay and Accounts Officer Mumbai /Treasury Officers, as the case may be) are hereby authorised to make payment of revised Pension to the existing pensioners at the consolidated rates without any further authorisation from the Accountant General (A&E)-I, Maharashtra, Mumbai or Accountant General (A&E)-II, Maharashtra, Nagpur as the case may be.

5. In cases where the pensioner / family pensioner was alive as on 1<sup>st</sup> January 2016 and subsequently died, his legal heir / heirs is / are entitled for Life Time Arrears of pension / family pension with effect from 1<sup>st</sup> January 2016, till the death of pensioner / family pensioner. For this purpose legal heir / heirs of pensioner / family pensioner may apply to Pension Disbursing / Sanctioning Authorities i.e. the Pay and Accounts Officer, Mumbai / Treasury Officer / Head of Department / Office, as the case may be. Further the Life Time Arrears of pension / family pension are to be paid to the legal heir / heirs, in one instalment in cash after adjustment of recovery amount, if any. In case, where death of pensioner / family pensioner has occurred after receiving one or more

instalments of arrears, the remaining amount may be paid in cash in single instalment to the legal heir / heirs after adjustment of recovery amount, if any.

6. Pension should be revised from 1<sup>st</sup> January 2016. But the pensioners will get actual benefit of revised pension from 1<sup>st</sup> January 2019. The arrears due to revision with effect from 1<sup>st</sup> January 2016 to 31<sup>st</sup> December 2018 should be paid in cash in five equal instalments over the next five years. The first instalment, due in the year 2019, will be paid along with monthly pension of the month of June 2019. Further, the remaining instalments should be paid along with monthly pension of June every year. Pension Disbursing Authorities means the Pay and Accounts Officer/ Treasury Officer as the case may be, will be solely responsible for deduction of Income Tax as per rule, wherever necessary.

7. Government is also pleased to direct that the above decision should mutatis mutandis apply with necessary changes to those pensioners of Recognized and Aided Educational Institutions, Non Agriculture Universities and affiliated Non-Governmental Colleges and Agricultural Universities, etc. to whom pension scheme is made applicable.

8. In exercise of the powers conferred by the proviso under Section 248 of Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samitis Act 1961 (Maharashtra Act number Five of 1962) and of all other powers enabling it on that behalf, Government is further pleased to decide that above decision will be applied to the pensioners including family pensioners of Zilla Parishads.

9. The Provisions of this Government Resolution will not be applicable to the Pensioners of All India Services / Political Pensioner / Freedom Fighter Pensioner / Gallantry Medal Allowance Pensioner / Wound / Injury Pensioner and to the state government employees those were absorbed, while in service, in the Public Sector Undertakings / Autonomous Institution / Local Bodies and entitled to restoration of 1/3<sup>rd</sup> commuted portion of pension.

10. The expenditure on this account should be debited to the Budget Heads to which the pensions of the pensioners mentioned in the above paras are debited and should be met from the grants sanctioned thereunder. However, if necessary, concerned Administrative Department of Mantralaya should take necessary steps to present Supplementary Demands in the ensuing session of the Legislature to cover expenditure to be incurred in respect of aforesaid pensioners.



11. This Government Resolution is available on the website of Government of Maharashtra i.e. [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) and its computer code number is 201901241903003505. This order has been signed digitally.

By order and in the name of Governor of Maharashtra

**(Indrajeet Gore)**  
**Deputy Secretary to Government.**